

शासन परिपत्रक दिनांक ५.११.२००९ मधील  
क्रमांक ७ च्या आदेशास मा. उच्च न्यायालयाने  
स्थगिती दिली असल्याने सुधारित आदेश निर्गमित  
करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
सामान्य प्रशासन विभाग  
शासन निर्णय क्रमांक : बीसीसी २०११/प्र.क्र.१०६४/२०११/१६-ब,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक : १२ डिसेंबर, २०११

वाचा: शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: बीसीसी २००९/प्र.क्र.२९१/०९/१६-ब,  
दिनांक ५ नोव्हेंबर, २००९.

### प्रस्तावना :-

शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: बीसीसी २००९/प्र.क्र.२९१/०९/१६-ब, दिनांक ५ नोव्हेंबर, २००९ मधील क्रमांक ७ मध्ये शासनाने पुढीलप्रमाणे आदेश दिलेले आहेत:-  
"मागास प्रवर्गाच्या उमेदवारांना नियुक्ती अथवा पदोन्नती देत असताना जात वैधता प्रमाणपत्र असल्याख्वारीज यापुढे नियुक्ती अथवा पदोन्नती देण्यात येवू नये."

याचिका क्र. २१३६/२०११ श्रीकांत चंद्रकांत सैदाणे विरुद्ध शासन यासह एकूण १५ याचिकांवर मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि. २५ ऑगस्ट २०११ रोजी दिलेल्या आदेशान्वये शासन परिपत्रक दि. ५.११.२००९ मधील क्रमांक ७ पुढील आदेश रद्द ठरविले आहेत.

### शासन निर्णय :-

मा. उच्च न्यायालयाचे उपरोक्त आदेश विचारात घेवून शासन खालीलप्रमाणे आदेश निर्गमित करीत आहे :-

- १) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: बीसीसी २००९/प्र.क्र.२९१/०९/१६-ब, दिनांक ५ नोव्हेंबर, २००९ मधील क्रमांक ७ मध्ये शासनाने दिलेले आदेश याद्वारे रद्द करण्यात येत आहे.
- २) सरलसेवाभरतीमध्ये ज्या उमेदवाराची निवड विशिष्ट मागासप्रवर्गसाठी आरक्षित असलेल्या जागेवर झाली आहे, अशा उमेदवारास, त्याच्या जात प्रमाणपत्राची वैधता तपासण्याच्या अधिन राहून तात्पुरती नियुक्ती करण्याबाबत नियुक्ती प्राधिकाऱ्याने आदेश निर्गमित करावेत.
- ३) नियुक्ती आदेश प्राप्त झाल्यानंतर अशा उमेदवाराने नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत आपल्या जात प्रमाणपत्राची वैधता संबंधित जात पडताळणी समितीकडून करून घेणे आवश्यक राहील. त्याने नियुक्ती स्थिकारताच जात वैधता तपासणी करण्यासाठी प्रस्ताव संबंधित जात पडताळणी समितीकडे सादर करावा व जात पडताळणी समितीने दिलेल्या पोचपावतीची साक्षांकित प्रत नियुक्ती प्राधिका-यास सादर करावी. मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निदेशानुसार, संबंधित जात पडताळणी समितीने उमेदवारांचे जात पडताळणीचे प्रस्ताव सहा महिन्यांच्या आत निकाली काढावेत. जात पडताळणी समितीने त्याचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविले, तर त्यास दिलेले

नियुक्ती आदेश त्वरीत रद्द करावेत, आणि त्या उमेदवाराविरुद्ध नियुक्ती प्राधिकाऱ्याने महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियम) अधिनियम, २००० यातील तरुदीनुसार त्वरीत कारवाई करावी.

याचिका क्र.२१३६/२०११ व अन्य याचिकांवर मा.मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि.२५ ऑगस्ट २०११ रोजी दिलेल्या आदेशाच्या विरोधात मा.सर्वोच्च न्यायालय, दिल्ली येथे एसएलपी दाखल करण्यात आली आहे, यावर मा.सर्वोच्च न्यायालयाकडून जे काही आदेश दिले जातील, त्या आदेशाच्या अधीन राहून उपरोक्त आदेश राहील.

सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्या सर्व अधिनस्त कार्यालयांच्या निर्दर्शनास सदर शासन निर्णय आणून यावा.

प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग यांनी सर्व जात पडताळणी समित्यांना वरील आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निदेश यावेत व जात पडताळणी समित्यांकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा त्यांनी दरमहा आढावा घ्यावा, आढावा घेण्यात आल्यानंतर मासिक प्रगती अहवाल प्रधान सचिव (सा.वि.स.), सामान्य प्रशासन विभाग यांना पाठवावा.

सदरहू शासन निर्णय शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०११२२६९०२२२१२२२००९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.



( सु. ना. रणद्वांबे )  
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,  
राज्यपाल यांचे सचिव,  
मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,  
उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,  
सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,  
मुख्य सचिव,  
अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव सर्व मंत्रालयीन विभाग,  
प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग  
प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग  
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि आदिवासी विकास विभाग  
यांच्या अंतर्गत असलेल्या सर्व जात पडताळणी समित्यांचे सदस्य सचिव,  
सर्व विभागीय आयुक्त,  
सर्व जिल्हाधिकारी,  
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,  
प्रबंधक, उच्च न्यायालय, मुळ शास्त्रा, मुंबई,  
प्रबंधक, उच्च न्यायालय, अपील शास्त्रा, मुंबई,

प्रबंधक, लोकायुक्त आणि उपलोकायुक्त यांचे कार्यालय, मुंबई,  
सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,  
महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई,  
राज्यातील सर्व महामंडळे आणि उपक्रम यांचे व्यवस्थापकीय संचालक,  
सर्व महानगरपालिकांचे आयुक्त,  
सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषदा/नगरपालिका,  
संचालक, समाजकल्याण, पुणे,  
आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक,  
संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे,  
संचालक, सेवायोजन, मुंबई,  
महालेखापाल, महाराष्ट्र ३/२ (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई/नागपूर,  
महालेखापाल, महाराष्ट्र ३/२ (लेखा व परीक्षा), मुंबई/नागपूर,  
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,  
निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,  
सर्व मंत्रालयीन विभागांच्या अधिपत्याखालील विभाग व कार्यालय प्रमुख,  
सर्व मंत्रालयीन विभाग,  
ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई  
निवड नस्ती, कार्यासन १६-ब